



Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neco Garden Society, Viman Nagar, Pune 411014.

Tel: +91 20 66813232 | Email: info@quickheal.com

CIN - L72200MH1995PLC091408

Ref. No.: QHTL/Sec/SE/2020-21/25 August 05, 2020

The Manager, Corporate Services, BSE Limited, 14th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref: Security ID: QUICKHEAL

Security Code: 539678

The Manager, Corporate Services, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: QUICKHEAL

Series : EQ

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of Board Meeting - Newspaper Advertisement

In continuation to our letter dated August 04, 2020 with regard to Intimation of Board Meeting, please find enclosed copies of advertisement published in following newspapers:

Newspaper	Language	Editions	
Financial Express	English	All	
Prabhat	Marathi	Pune	

As permitted, this letter is being submitted under Sd/- mode due to work from home as per the Government advisory on Covid-19 and as a part of safety measure.

This is for your information and records.

Please acknowledge the receipt.

Thanking you.

For Quick Heal Technologies Limited

Sd/-

A. Srinivasa Rao Company Secretary

Encl: As Above

WWW.FINANCIALEXPRESS.COM

DEEPAK SPINNERS LIMITED

CAPACITE O Regd Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6" Floor, Adjacent to R. K. Studios, Sion- Trombay Road, Mumbai- 400 071, CIN: L45400MH2012PLC234318 Contact No: 022 - 71733717; Website: www.capacite.in; Email Id: compliance@capacite.in

Notice is hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, to inform that a meeting of the Audit Committee and that of the Board of Directors of the Company is scheduled to be held on

Tuesday, August 11, 2020, through Video Conferencing, inter-alia, to consider and take on record the Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) along with Limited Review Report from Statutory Auditors of the Company for the Quarter ended

and on the websites of the Stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Varsha Malkani Company Secretary

FINE ORGANICS

Regd. Off: Fine House, Anandii Street, Off M G Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, Tel.: +91 (022) 21025000, Fax: +91 (022) 21028899 Email: investors@fineorganics.com; Web: www.fineorganics.com

The said Notice is also available on the Company's website at http://www.fineorganics.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com

Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer

Date : August 4, 2020

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 73 Floor, Viman Nagar, Pune 411014, Maharashtra, India: Phone: +91 20 66813232,

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 2020 through Video Conferencing pursuant to MCA notification F No. 1/32/2013-CL-V-Part dated March 19, 2020 to inter alia consider and approve the Standalone and Consolidated un-audited financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

The outcome of the above meeting will be available on the website of the Company www.quickheal.co.in and also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Directors, Promoters, Designated Persons of the Company, the Trading Window Close Period has commenced from July 01, 2020 and will end 48 hours after the financial results are made public on August 10, 2020.

For Quick Heal Technologies Limited

Kailash Katkar Managing Director & CEO

Pune, August 05, 2020 (DIN: 00397191)

NOTICE

the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, that a Meeting of the Board of Directors of the Company (the "Board") is scheduled to be held on Friday, 14th August, 2020 to, inter alia, consider standalone and consolidated Unaudited Financial Results for the

Limited (i.e.www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e.www.nseindia.com).

Company Secretary & President (Legal) Date: 5th August, 2020

Finolex Pimpri, Pune 411 018, India. Tel: 020-27475963 | Fax: 020-27470344 (CIN:L31300MH1967PLC016531)

Cables Limited

For Finolex Cables Limited

CIN: L16003WB2006PLC110039

RDB REALTY & INFRASTRUCTURE LTD.



istered Office : Bikaner Building, 8/1 Lai Bazar Street 1st Floor, Room No. 10, Kolkata - 700 001 Phone: 033-4450 0500; Fax: 033-22420588

2013 read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time (IEPF Rules), all shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company in the name of Investor Education and Protection Fund (IEPF). Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Rules

made thereunder, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.rdbindia.com under the investor relations category.

The Shareholders may note that as per present Rules both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all future benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

IEPF Authority pursuant to the aforesaid Rules.

requirements set out in the IEPF Rules, dematerialize and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action within due date as per the procedure stipulated in the IEPF Rules.

0542, e-mail: riteshjha@rdbindia.com by sending letters / e-mail.

Ritesh Kumar Jha Company Secretary & Compliance Officer

CAPLIN POINT LABORATORIES LIMITED CIN: L24231TN1990PLC019053

Regd. Office: "Ashvich Towers" 3 rd Floor, No.3, Developed Plots Industrial Estates, Perungudi, Chennai- 600 096. PH: 044 2496 8000. e-mail: info@caplinpoint.net, website: www.caplinpoint.net

NOTICE OF THE BOARD MIEETING Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 10, 2020, inter- alia: 1. To consider and approve Un-audited Financial Results for the

quarter ended June 30, 2020. 2. To fix the date of Annual General Meeting for the FY 2019-20 and the matters related thereto

The said notice may be accessed on the Company's website at www.caplinpoint.net and also may be accessed on the stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

For Caplin Point Laboratories Limited Vinod Kumar. Company Secretary

SPARK MINDA

Minda Corporation Limited

Registered Office: A-15, Ashok Vihar, Phase-1, Delhi - 110052 CIN: L74899DL1985PLC020401

Website: www.sparkminda.com, email: investor@mindacorporation.com Tel. No.: +91-124-4698400, Fax: +91-124-4698450

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 13, 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company for the guarter ended on June 30, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at http://www sparkminda.com and may also be accessed on the Stock Exchanges websites at http://www.bseindia.com and https://www.nseindia.com

Further, in terms of provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations, 2018 read with clarification issued by Stock Exchanges dated April 02, 2019, the Trading Window for dealing in the Equity Shares of the Company shall remain close for all designated persons, for the period from Wednesday, July 2020 and end 48 hours after the results are made public for the guarter ended

For Minda Corporation Limited

Place: Delhi Dated: 05.08.2020

on June 30, 2020.

Place : Chennai

Date: 03.08.2020

Company Secretary Notice for sale of Company as a Going Concern/Auction of Assets

EMD

Pardeep Mann

Parasrampuria Synthetics Limited (In Liquidation) Reg. Off. Of the Company: SP 145-D-I, RIICO Industrial Area, Bhiwadi, Rajasthan-301019 India. Liquidator: Mr. Rajesh Jhunjhunwala Liquidator Address: A51 Aashit CHS, Azad Road, H. B. Gawde Marg, Stanburg Estate,

Juhu Koliwada, Mumbai-400049; Email: jhunjhunwala.rajesh@gmail.com; Contact No.-9930561776 E-AUCTION

Date and Time of Auction: August 14, 2020 & August 18, 2020 from 11.00 a.m. to 1.00 p.m. (With unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets and Properties owned by Parasrampuria Synthetics Limited. (in Liquidation) forming part of Liquidation Estate in possession of the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Jaipur vide order dated February 15, 2019. The sale of properties will be done by the undersigned through the e-auction platform https://ncltauction.auctiontiger.net Bid Incremental Reserve

Description of Assets

A Going Concern - Auction on August 14, 2020

	Parasrampuria Synthetics Limited entire entity 'as is where is basis'	Rs. 73,50,00,000	Rs. 7,35,00,000	Rs. 10,00,000	
В	Unit sale 'as is where is basis' (only if bids are not received under Sl.No. A)- Auction on August 18, 2020				
22	Leasehold land admeasuring 85,025 sq. mtr. (valued at INR 41,85,00,000) and plant and machinery (valued at INR 3,15,00,000) Situated at SP-145 C, SP-145 D&E, SP -145 F to I, RIICO Industrial Area, Bhiwadi, District Alwar, Rajasthan-301019 along with any building structures built thereon	Rs. 45,00,00,000	Rs. 4,50,00,000	Rs. 10,00,000	
il.	Leasehold Land admeasuring 2,98,500 sq.mtrs (Valued at INR 29,10,00,000) and plant and machinery (valued at INR 3,90,00,000) in Industrial Growth Centre, Pithampur, situated at Pfot Nos. 423-432 & 854-861, measuring 2,98,500 sq.mtrs, MPAKVN Industrial Area No. III, Village/City Dhar,	Rs. 33,00,00,000	Rs. 3,30,00,000	Rs. 10,00,000	

Dhar District, Madhya Pradesh - 454775 along with any building structures built thereon The CD also has land parcels at Alibaug (Maharashtra), Silvassa (Dadra & Nagar Havelli) and

Terms and Conditions of the E-auction are as under .E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS" and "WHATEVER

THERE IS BASIS" through approved service provider M/S e-procurement Technologies Limited (Auction Tiger) Auction timelines: -14th August - 11:00 AM to 1:00 PM - for assets sale as 'going concern' as mentioned in SI No. A-18" August - 11:00 AM to 1:00 PM - for assets sale as 'Unit sale' as mentioned in

Sl. No. B (activated onlyif there is no bid received under Sl. No. Afor sale as a going concern) . In case of any dispute, regarding the contract, the decision of the liquidator shall be final and

binding. NCLT shall have exclusive jurisdiction to deal with any disputes.

. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e- auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online

auction sale are available on website https://ncltauction.auctiontiger.net. Contact: Mr. Vijay Shetty at +91-9619120214/ +91-9619002431/079-61200581/586/584/594/554 E-mail: Vijay.Shetty@auctiontiger.net,maharashtra@auctiontiger.net Rajesh Jhunjhunwala,

Date: 04-August-2020 Place: Mumbai IBBI/IPA-001/IP-P00647/2017-2018/11102

ESTER

CIN: L24111UR1985PLC015063

Distt. Udham Singh Nagar, Uttarakhand Phone: (05943) 250153-57 Fax: (05943) 250158 Corporate Office: Plot No. 11, Block-A, Infocity-I, Sector-34, Gurgaon-122001, Haryana Phone- (0124) 4572100, Fax: (0124) 4572199 Website- www.esterindustries.com, Email- investor@ester.in

Registered Office: Sohan Nagar, P. O. Charubeta, Khatima- 262308,

NOTICE OF THE 34th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of Ester Industries Limited will be held at 11.00 AM on Friday, 28th August, 2020 through

Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact such business as set out in the Notice of AGM ("Notice") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder, Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the SEBI. Detailed procedures and instructions of attending the AGM through VC/OAVM have been mentioned in the Notice of the AGM Notice along with Annual Report for financial year 2019-20 has been sent through

electronic mode to all such members whose email ids are registered with company/ Depository Participants. The dispatch of Notice and the Annual Report through email was completed on 4th August, 2020.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Member and Share Transfer Books will remain closed from Saturday, 22nd August, 2020 to Friday, 28th August, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and ascertaining the list of shareholders eligible for the Dividend.

Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide all its

members holding shares either in physical or dematerialized form at the close of

The members are informed that In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure

business hours on the cut-off date i.e. Friday, 21st August, 2020 the facility to exercise their vote electronically on the business as set out in the Notice through remote e-voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) and the business may be transacted through such voting.

The remote e-voting period will commence at 09.00 AM on 25th August, 2020 and end at 05.00 PM on 27th August, 2020. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Members, who are present at the AGM through VC / OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM (E-Poll). The detailed procedures and instructions of casting Vote through Remote e-voting and E-Poll have been mentioned in the Notice of the AGM.

A person, whose name is recorded in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the AGM.

Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date may obtain the User Id and password by following the process and instruction as mentioned in the Notice.

The members who cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again during the meeting. Vote once cast by the members shall not be allowed to be changed subsequently.

The Notice of the AGM along with the Annual Report for Financial year 2019-20 is also available on the website of the Company www.esterindustries.com and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock

Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice is also available on the website of CDSL viz In case you have any queries or issues regarding e-voting (Remote E-voting and

E-poll) and/or attending the AGM through VC/OAVM facility, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact Mr. Nitin Kunder (022-2305 8738) or Mr. Mehboob Lakhani (022-2305 8543) or Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542) at A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013; Email idhelpdesk.evoting@cdslindia.com

Diwaker Dinesh

Date: 4th August, 2020

General insurers flooded with Covid care claims

FE BUREAU Mumbai, August 4

THE GENERAL INSURANCE companies continue to witness a flood of claims arising from the novel coronavirus. Till the end of July, the non-life insurance industry had received over 80,000 claims amounting to ₹1,300 crore. According to industry officials, states like Maharashtra and Tamil Nadu, and the national capital are witnessing higher number of

claims. There has been a steady surge in claims arising of Covid-19. As reported earlier by *FE*, non-life insurers received 9,700 claims amounting to ₹150 crore as on June 6, 2020. Later, on June 19, claims had touched 18,100 totalling to ₹281 crore. In the first week of July, the claims had

surpassed ₹500 crore. According to the figures compiled by General Insurance Council, the highest claims have come from Maharashtra at 35,000 at the end of July. Tamil Nadu and Delhi have reported around 9,500 and 9,300 claims, respectively, as on July 31, 2020. According to the Ministry of Health and Family Welfare, there were 5.86 lakh active cases in India as on August 4, 2020, another 12.30 lakh were discharged and there were 38,938 deaths due to the ongoing pandemic. "The claims have been rising rapidly since June and if it continues at this pace, it can be a concern for non-life insurance industry. With increase in the sales of standard Covid-19 policies, we expect the claims to go up further in the days to come," said a senior official of the nonlife insurance industry. Of 35,000 claims in Maharashtra, Mumbai had recorded 12,000, while Pune and Thane reported

7,600 and 5,000, respectively. The Insurance Regulatory and Development Authority of India (Irdai) had asked general insurance companies to launch Corona Kavach policy with a sum insured of ₹50,000 to ₹2

Adani Ports SEZ to list \$750-m bonds on India INX

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 4

ADANI PORTS AND Special Economic Zone will list \$750-million foreign currency bonds on India International Exchange (India INX) on Wednesday, the bourse said. The bonds will be listed on India INX's Global Securities Market, which connects global investors with Indian and foreign issuers. Interest on bonds is payable at 4.20% per annum and the bonds will mature in August 2027, a statement said on Tuesday. "We welcome Adani Ports SEZ \$ 750 million issue in such tough times at a competitive rate of 4.20%, this reaffirms the faith global investors have in value offerings by large Indian corporates such as Adani Group," India INX MD and CEO V Bala-

subramaniam said. Last month, Adani Ports and Special Economic Zone had said it would raise \$750 million to fund its capital expenditure requirements and to retire some

Registration of portfolio managers decentralised

of its debt.

MARKETS REGULATOR SEBI on Tuesday said it had decided to decentralise work related to registration of portfolio managers. It has been decided that the processing of registration applications for portfolio managers received on or after Wednesday (August 5) will be decentralised and delegated to the respective regional offices or head office in Mumbai, based on the registered address of the applicant,

Sebi said in a statement.

It said applicants should now file all communications related to their registration applications for portfolio managers with the respective regional office of Sebi. Currently, applicants submit their registration applications for portfolio managers through the Sebi intermediary portal, and these are processed at the Sebi head office. —PTI

Place: Hyderabad

Non-life insurers received 9,700 claims amounting to ₹150 crore as on June 6. Later, on June 19, claims

had touched 18,100 totalling to ₹281 crore. In the first week of July, the claims had surpassed ₹500 crore

lakh. However, market participants said the two-three days of August had witnessed some slowdown in the pace of claims registration.

Bhaskar Nerurkar, head-Health Claims at Bajaj Allianz General Insurance, said, "In mid-July our Covid-19 claims registration were doubling in 16 days, but now, at the start of this month, we are witnessing a trend where claims are doubling in 21 days.""Number of cases in

Gurugram

August 4, 2020

India are still going up, but the rate of growth in the number of claims is slightly slowing down. We have seen that people with positive and minor symptoms are managing from home and that could be one of the reasons why the growth rate in claims has slowed down in last few Page Condigen days," added Nerurkar.

The average ticket size for a novel coronavirus claim is around ₹1.5 lakh in urban areas and around ₹50,000-₹75,000 in semi-urban or rural areas. Where the condition of patient is serious and demands intensive care unit (ICU) admission. the claims are in the range of ₹6 to ₹8 lakh. Even life insurance companies have got claims for Covid-19. The country's largest life insurer, Life Insurance Corporation of India (LIC), has already settled Covid-19 deaths

claim under 561 policies

amounting to ₹26.74 crore.

Schneider Schneider Electric Infrastructure Limited CIN: L31900GJ2011PLC064420

Regd. Office: Milestone 87, Vadodara-Halol Highway, Village Kotambi, Post Office Jarod, Vadodara - 391 510, Gujarat, Phone: 02668 664300, Fax: 02668 664621, Email: company.secretary@schneider-electric.com

Website: http://www.schneider-infra.in NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29(2) read with 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 12, 2020, to approve, inter alia, the Company's Unaudited Financial Results for the 1st quarter ended June 30, 2020.

The said notice may also be accessed on the Company's website (http://www.schneider-infra.in) and also on websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com).

For Schneider Electric Infrastructure Limited

(Bhumika Sood) Company Secretary & Compliance Officer Regd. Office: Flat No.103, Ground Floor, 'R' Square, Pandurangapuram, Visakhapatnam-530003, A.P.

Website: www.avantifeeds.com CIN: L16001AP1993PLC095778

NOTICE is hereby given that the 27th (Twenty-Seventh) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Avanti Feeds Limited ("the Company") will be held on Saturday, the 29th August, 2020 at 11:00 A.M. (IST) through Video Conference ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the Shareholders at a common venue, in compliance with

In compliance with the provisions of the Act, the relevant Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circular, the Company has sent Notice of the AGM and Annual Report 2019-20 on 4th August, 2020 through electronic mode to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the KFin Technologies Private Limited, Registrars & Transfer Agents of the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 are also available on the Company's website at (www.avantifeeds.com) and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (at www.nseindia.com) and on the website of KFin Technologies Pvt. Ltd. (at www.evoting.karvy.com)

(both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for determining shareholders' entitlement for dividend on equity shares for the financial year 2019-20 that may be declared at the AGM on 29th August, 2020 In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, as amended from time to time, the Company is providing to its Members, the facility of remote e-voting

before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed KFin Technologies Pvt. Ltd. (KFinTech) to facilitate voting through electronic means. The detailed instructions for remote e-voting are given in the Notice of AGM. In this regard the Members are hereby further

The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting Tuesday, 25th August, 2020 (09:00 A.M.) End of remote e-voting Friday, 28th August, 2020 (05:00 P.M.)

shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of AGM. The Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but shall not be entitled to cast their votes again on such resolution(s) for which the Member has already cast the vote through remote e-voting prior to the AGM.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after sending of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. Friday 21st August, 2020, may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to KFinTech at evoting@karvy.com/einward.ris@kfintech.com/rajeev.kr@kfintech.com or may contact the toll-free number provided by KFintech: 18003454001.

free numbers 1800-425-8998/1800-345-4001. Kindly quote your name, DP ID Client ID / Folio No. and E-voting Event Number in all your communication(s). Shareholders who have not registered their e-mail address or registered an incorrect email address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting notice could not be serviced, may also temporarily get their email address and mobile number provided with the Company's RTA, by clicking the link: https://ris.kfintech.com/email_registration/for sending the same. Alternatively, member may send signed copy of the request letter providing the e-mail address, mobile number, self-attested PAN copy along with client master copy (in case of electronic folio)/copy of share certificate (in case of physical

In case of any queries / difficulties in registering the e-mail address. Shareholders may write to KFintech at

Sri V. Bhaskara Rao, Practising Company Secretary, Hyderabad has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process before and during the AGM in a fair and transparent manner The results of the remote e-voting before and e-voting during the AGM shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM. The results declared along with Scrutinizer's Report will be placed on the Company's website

Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and

10. Final Dividend and Book Closure: The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on June 27, 2020, has recommended a Final

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, August 24, 2020 to Saturday August 29, 2020 (both days inclusive) for annual closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2019-20. The Final Dividend, if declared, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as at close of business hours on Friday, the August, 21, 2020. In respect of shares held in dematerialized form, the Final Dividend will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on that date

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details. Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses once the postal facility is available and normalicy is restored. To avoid delay in receiving Final dividend and to receive the Final dividend directly into their bank account on the pay-out date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFSC Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name to KFintech, in respect of shares held in physical form and to their Depository Participant in respect of shares held in electronic form. 12. Tax on Dividend, if declared at the AGM: a) Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the

need to be submitted by the shareholders so as to reach on 14.08.2020 by 05:00 P.M. IST. payment instruments, members are requested to notify change of address, or particulars of their bank account, if changed, along with the 9 digit MICR/NECS details, 11 digit IFSC Code and the nature of account (i) in case of shares held in demat form, to the respective Depository Participant and (ii) in case of shares held in physical form to Registrars and Transfer Agents of the Company

note of the same. It may please be noted that no claim shall lie against the Company for such taxes deducted. for AVANTI FEEDS LIMITED

i.e. KFin Technologies Private Limited, Hyderabad, so as to reach them on or before 14.08.2020

Sd/- C.RAMACHANDRA RAO JOINT MANAGING DIRECTOR, COMPANY SECRETARY & CFO

CIN NO. L17111HP1982PLC016465 gd. Office: 121 Indl. Area, Baddi, Teh. Nalagarh, Distt Solan, Himachal Pradesh-173205 Tel nos. 0172 2650973, 2650974, 2650977 site: www.dsl-india.com Email: usha@dsl-india.com "UPDATION / REGISTRATION OF

EMAIL ADDRESS" In compliance with the MCA Circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 and SEBI Circular dated 12th Mar 2020, Notice of AGM along with the Annual Report is being sent only through electronic

ligible members whose e-mail addresses are not registered with the Company Depository Participants, are requested to ovide the same to the Registrar and ransfer Agent by visiting this link

tp://mdpl.in/form/email-update. For Deepak Spinners Ltr (PUNEETA ARORA)

Company Secretar Date : 04.08.2020 FCS 7466 DK JAIN LUMAX

LUMAX INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 2[™] Floor, Harbans Bhawan-II,

Commercial Complex, Nangal Raya, New Delhi-110046, Tel: 011-49857832 Email: lumaxshare@lumaxmail.com, Vebsite: www.lumaxworld.in/lumaxindustries CIN: L74899DL1981PLC012804

NOTICE OF BOARD MEETING Notice is hereby given that pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 12" August, 2020, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the 1st Quarter ended on 30" June, 2020

of the Chair and Directors present. This information is also available on the website of the Company at www.lumaxworld.in/lumaxindustries as well as on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at

and any other matter(s) with the permission

Further, pursuant to the Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Persons, the "Trading Window" for dealing in shares of the Company, had already been closed from Wednesday, 1" July, 2020 and shall continue to remain closed till the end of 48 hours after the announcement/declaration of Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the 1" Quarter ended 30" June, 2020 to the

Stock Exchanges. For LUMAX INDUSTRIES LIMITED PANKAJ MAHENDRU Place: New Delhi Date: 04-08-2020 COMPANY SECRETARY

AVanti Corporate Office: G-2, Concorde Apartments, 6-3-658, Somajiguda, Hyderabad-500082, Telangana State. Tel: 040 - 23310260/61, Email: avantiho@avantifeeds.com NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular dated 5th May, 2020, read with the Circulars dated 13th April, 2020 and 8th April, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI circulars dated 12th May, 2020, to transact the business, as set out

Pursuant to Sec. 91 of the Companies Act, 2013 and relevant Rules and Reg. 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 24th August, 2020 to 29th August, 2020

The remote e-voting module will be disabled by KFinTech thereafter and Members will not be allowed to vote electronically The 'Cut-Off Date' for the purpose of remote e-voting shall be Friday, 21st August, 2020. Additionally, the facility of e-voting

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM and e-voting during the AGM

A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only. Members who need assistance before or during the AGM, can contact KFinTech on meetings@kfintech.com or call on toll

folio) via e-mail at the e-mail id einward.ris@kfintech.com for obtaining the Annual Report and Notice of e-AGM.

www.avantifeeds.com and on the website of KFin Technologies Private Limited at www.evoting.karvy.com and website of

Dividend of Rs. 0.10 Ps. (Ten Paise only) per equity share of Re. 1/- each fully paid for the FY 2019-20, subject to the approval of the Shareholders at the AGM

The Final Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agents /

Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/ KFin Technologies Pvt. Ltd. (in case of shares held in

It may please be noted that Forms received after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered. and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax. The detailed instructions regarding the above are provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take

> Place: Kolkata Date: 04.08.2020

Date: 04-08-2020 financialexp.ep

mode to those members whose email addresses are registered with the Company / Depository Participants. Information in this regard is also available on website of the Company www.capacite.in

For Capacit'e Infraprojects Limited Place: Mumbai

Dated: August 04, 2020

FINE ORGANIC INDUSTRIES LIMITED

CIN: L24119MH2002PLC136003

Notice of Board Meeting

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Fine Organic Industries Limited is convened on Wednesday, August 12, 2020, to inter alia consider and approve, the standalone and consolidated unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2020.

For Fine Organic Industries Limited Pooja Lohor

Quick Heal

CIN - L72200MH1995PLC091408

Website: www.quickheal.co.in; Email: cs@quickheal.co.in NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing)

Pursuant to the Company code to regulate, monitor and report trading by

Notice is hereby given in terms of Regulation 47 of

quarter/period ended 30th June, 2020. The details of the said Results as approved by the Board will be available on the website of the Company (i.e.www.finolex.com) and on the websites of BSE

Place: Pune R. G. D'SILVA Regd. Office: 26-27, Mumbai-Pune Road.



Email id :secretarial@rdbindia.com; Website: www.rdbindia.com TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND NOTICE is hereby given that, as per Section 124(6) of the Companies Act

the financial year 2020-21 for taking appropriate action.

The concerned shareholders may also note that, in case the unpaid dividends

Further, for any query on this matter, the shareholders may contact our RTA,M/s.Niche Technologies Pvt.Ltd.Tel.No.033 2280-6616/6617/6618 e-mail nichetechpl@nichetechpl.com or the Company Secretary, Ph.No.033 4450

Place: Gurugram

are not claimed within the prescribed time limit, then the Company would issue new physical mode) and with depositories (in case of shares held in demat mode). A Resident individual shareholder with PAN share certificate(s) in lieu of the original share certificate(s) and the original and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of noncertificates, which stand registered in your name will automatically be cancelled deduction of tax at source by email to einward.ris@kfintech.com / investors@avantifeeds.com so as to reach on or before and shall be deemed non-negotiable. The shareholders may further note that 14.08.2020 by 05:00 P.M. IST. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be the details uploaded by the Company on its website should be regarded and deducted at a higher rate of 20%. Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and shall be deemed to be adequate notice in respect of issue of the duplicate their country of residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits by sending an email to einward ris@kfintech.com/ investors@avantifeeds.com. The aforesaid declarations and documents In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 3rd September 2020, it shall with a view to comply with the To ensure timely delivery of shareholders' communications and also credit of Final dividend through NECS or dividend warrants.

> For RDB Realty & Infrastructure Limited For Ester Industries Limited

Head - Legal & Company Secretary







पुणे महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे ४११००५

महापौर कार्यालय

स. न. वि. वि.,

यंदाच्या वर्षी श्री गणेशोत्सव दिनांक २२ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२० या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सवात पुणे शहरातील सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. परंतु यावर्षी कोविड-१९ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदरचा गणेशोत्सव शांततेने व शिस्तीने पार पाडण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मनपाचे मा. सभासद व पोलीस अधिकारी यांची एक संयुक्त बैठक गुरुवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी १०.३० (दहा वाजून तीस मिनिटे) वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका भवन (जुनी इमारत), शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५ येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी सदर प्रसंगी आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती,

मा. स. कळावे,

मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे

परवाना

जाहीर नोटीस

की, माझे पती शंकर सोपान कस्पटे

राहणार- कस्पट वस्ता, वाकड,

मुळशी, पुणे ४११०५७ यांचे दिनांक

0९/0६/२०२० रोजी निधन झाले.

त्यांचे नावे पिंपरी-चिंचवड आर.टी.

ओ. येथे नोंद असलेली होंडा सिटी

गाडी क्रमांक MH 14 FG 2131 व

त्यावरील चासीस क्रमांक MA

KGM655KF 4101824 असा आहे.

तरी त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर

वारसदार म्हणून मी त्यांची पत्नी

असून माझे नाव श्रीमती मंगल शंकर

कस्पटे राहणार - कस्पटे वस्ती.

वाकड, मूळशी, पुणे ४११०५७ आहे.

तरी वरील गाडी माझ्या नावावर

करण्याकरिता नोटीस देत आहोत.

याबाबत कोणाची काही तक्रार

असल्यास ७ दिवसांत संपर्क साधावा.

त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही.

श्रीमती मंगल शंकर कस्पटे

जाहीर नोटीस

पुणे येथील मे. आर. एच. नाथानी, २०वे

कोर्ट, दिवाणी न्यायाधीश सीनियर /

ज्युनियर डिव्हिजन साो. यांचे न्यायालयात

डॉ. अभिजित भालचंद्र ऊर्फ भाई वैद्य

सौ. प्राची प्रताप रावळ, रा. ए-८०२, सन

प्लानेट सन सिटीरोड, सिंहगड रोड, स.नं.

अर्जदार यांनी इंडियन सेक्शन ॲक्ट कलम

अन्वये या कोर्टाकडे मयत कै. भालचंद्र

ऊर्फ भाई वैद्य यांचा मृत्यू दिनांक

०२/०४/२०१८ मध्ये झाला असून यांचे

वारस प्रमाणपत्र मिळण्यासंबंधीचा अर्ज

हरकत घ्यावयाची असेल त्याने नेमलेली

तारीख 04/09/२०२० रोजी ठीक सकाळी

११.00 वाजता स्वतः किंवा वकिलांमार्फत

ज्या कोणास सदरह अर्जासंबंधी

आज तारीख २८/०७/२०२० रोजी

अधीक्षक

दिवाणी न्यायालय, पुणे.

(पा. क्र. २००८०४९६२६)

नोटीस देण्यात येते की. उपयोक्त

किरकोळ अर्ज नं. ५११/२०२०

निशाणी नं. ६

- जाब देणार

दि. 0४/0८/२०२०

(पा.क्र. २००८०४९६०५.

८/९/३९- पुणे ५१

केलेला आहे.

(शिक्का)

या कोर्टात हजर राहावे.

सही व शिक्क्यानिशी दिला.

तमाम लोकांस कळविण्यात येते

टीप :- सद्यस्थितीस कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेता जास्तीत जास्त सदस्यांनी खालील लिंकद्वारे बैठकीत सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

लिंक - http://meet.google.com/cta-xrpb.tcj

प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या श्री गणेश मंडळांच्या सदस्यांना विनंती आहे की, केवळ एकाच सदस्याने बैठकीस उपस्थित राहावे. सदर बैठकीस मास्कचा वापर बंघनकारक असेल.

परवाना

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, बाळासाहेब रामराव रोकडे राहणार- बी-१३, सिद्धी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं. २११, हडपसर, सासवड रोड IBM शेजारी रूपीनगर, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे ४१२३०८ यांचे दिनांक १८/०५/२०२० रोजी निधन झाले. त्यांचे नावे पुणे आर. टी.ओ. येथे नोंद असलेली टेम्पो टॅव्हलर गाडी क्रमांक MH 12 KQ 5152 असा आहे. तरी त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून मी त्यांची पत्नी असून माझे नाव श्रीमती रेखा बाळासाहेब रोकडे राहणार- बी-१३, सिद्धी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं. २११, हडपसर, सासवड रोड IBM शेजारी रूपीनगर, भेकराईनगर, फुरसंगी, पुणे ४१२३०८ आहे. तरी वरील गाडी माझ्या नावावर करण्याकरिता नोटीस देत आहोत. याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास ७ दिवसांत पुणे आर.टी.ओ. येथे संपर्क साधावा. त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही. दि. 0४/0८/२०२०.

अर्जदार श्रीमती रेखा बाळासाहेब रोकडे (पा.क. २००८,०२८,३१९

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत ही कै. चिंध रामा रसाळ यांचे वारस १) श्री. दत्तात्रय चिंधू रसाळ, २) कै. बबन चिंधू रसाळ, यांचेतर्फे वारस अ) श्रीमती इंद्बाई बबन रसाळ, ब) सौ. मनिषा प्रकाश कदम क) कु. अश्विनी बबन रसाळ, ड) वर्षा बबन रसाळ (लग्नाअगोदरचे नाव) सौ. वर्षा नागेश गायकवाड (लग्नानंतरचे नाव) इ) कु. अर्जुन बबन रसाळ तर्फे अपाक म्हणून आई श्रीमती इंदबाई बबन रसाळ यांची मालकी हक्क ताबे वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशील यांना कायम खुषखरेदी खताने देण्याबाबत बोलणी करून सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी असल्याची खात्री व भरवसा आमचे अशिलांना दिलेला आहे. तसेच सदर मिळकतीबाबत विसारपावती व ताबे पावती आमचे अशिलांना दिनांक १६/११/२०१९ रोर्ज करून दिली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध वा अधिकार असल्यास करार-मदार, इ. प्रकारे दस्त लिहन दिले असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत सर्व मूळ दस्तऐवजांसहीत समक्ष भेट घेऊन खात्री पटवून द्यावी सदर दिलेल्या मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास आमचे अशिल पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाच्याही कोणत्याही प्रकारे येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट :- गाव मौजे वास्ली, ता. खेड, जि. पुणे येथील जमीन गट नं. ६५/अ /प्लॉट नं. २० ही बिगरशेत जमीन मिळकत, क्षेत्र ३.३६.०० आर क्षेत्र असे क्षेत्र आकार ३६०.०० पैसे अशी मिळकत यांसी चतुःसीमा :- पूर्वेस अंतर्गत रस्ता, दक्षिणेस : अंतर्गत रस्ता, पश्चिमेस : अंतर्गत रस्ता, उत्तरेस : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. येणेप्रमाणे मिळकत व त्यावरील सर्व तदंगभूत वस्तुसहित व जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या हक्कासह जाहीर नोटीस दिली असे दिनांक 0५/0८/२०२०

मिननाथ अप्पाजी साबळे. ॲडव्होकेट रा. बह्ळ, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१ मो. ७७९८०१२४४५, ९७६२५८२७७५

(पा.क्र. २००८०४९५९४) भोर नगरपरिषद भोर ई-लिलाव सूचना क्र. ०२ (दुसरी वेळ)

सन २०२०-२१

भोर नगरपरिषद भोर ता. भोर, जि. पुणे यांचेकडून लिलाव **चना क्र.०१** मधील भाजी मंडई मधील सिटी सर्व्हे नं. ११५५ भाजी मंडईमधील अस्तित्वातील इमारतीचे लिलाव करणे व सिटी सर्व्हे नं. २६६ एसटी स्टॅंड जवळील दुकान केंद्र हे पाडून राहिलेला राडा रोडा उचलणेच्या लिलाव करणे या कामाची लिलाव मागविण्यात येत आहे. या कामासंबंधीचा सविस्तर तपशील www.eacution.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दि. ०४/०८/२०२०

श्री. विजयकुमार थोरात सौ. निर्मलाताई आवारे श्री.अनिल पवार मुख्याधिकारी नगराध्यक्षा

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. सचिन बाळासाहेब खोल्लम राहणार -सर्व्हे नं. ५/३अ/१०अ जयमाला नगर, गल्ली नं.४, जुनी सांगवी, पुणे-४११०२७ यांनी आमचे अशिलांना कायमखुष खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले असून त्यांची व आमचे अशिलांची बोलणी चालू आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरंवसा आमच्या अशिलांना दिलेला आहे. तरीही सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, ताबा, साठेखत, विकसन करारनामा, कुलमुखत्यारपत्र, करार, मदार, पोटगी, लीज, लीन, इत्यादी काही असल्यास त्यांनी खालील पत्यावर येऊन सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अस्सल कागदपत्रानिशी आमची खात्री करावी अथवा हरकत घ्यावी. अन्यथा सदर मिळकत निर्वेध आहे

असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार करतील. त्यानंतर कोणाचीही तक्रार विचारात घेतली

मिळकतीचे वर्णन- तुकडी पुणे, पोटतुकडी, ता. हवेली, मे. द्य्यम निबंधक साहेब हवेली नं.१ ते २६ यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे सांगवी येथील सर्व्हें नं. ५/३अ/१०अ, यासी क्षेत्र एकूण क्षेत्र ०० हेक्टर ०१ आर यासी आकार 00 रुपये 0३ पैसे यापैकी क्षेत्र पूर्वपश्चिम १६.५ फूट दक्षिणोत्तर ३३ फूट म्हणजेच ५४४.५ चौ.फूट म्हणजेच ५०.६० चौ.मी. मोजमापाची मोकळी जागा व त्यामध्ये आर.सी.सी. मध्ये बांधकाम केलेले पहिला मजला यासी क्षेत्र ४७५ चौ.फूट व दुसरा मजला यासी क्षेत्र ४७५ चौ.फूट व पार्किंग ५४४.५ चौ. फूट अशी मिळकत यांसी चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वेस- रस्ता, पश्चिमेस- रस्ता, दक्षिणेस- श्री. विश्वनाथ पाटील यांची मिळकत, उत्तरेस- श्री. राऊत यांची मिळकत.

येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत. पुणे, दि. 0३/0८/२०२०

संतोष वसंत जांभळे. ॲडव्होकेट ऑफिस- सर्व्हे नं. ५/१२, पारिजात सोसायटी, बुद्धघोष हो. सोसायटी पाठीमागे, एम.एस.ई.बी.

डी.पी. जवळ, जुनी सांगवी, पुणे ४११०२७ मोबा. ९८२२८५३५०३/ ७२७६३६०४२०

तमाम लोकांस कळविण्यात येते की, गाव

जाहीर नोटीस

मौजे काळखैरेवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. ४३९, क्षेत्र ०० हे. ९० आर अधिक पो.ख. 00 हे. 0१ आर यांसी आकार 00 रु. ५८ पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र 00 हे. १५ आर यांसी चतुःसीमा - पूर्वेस : गट नं. ४३४, दक्षिणेस : सौ. मिनाक्षी संतोष नलावडे यांची मिळकत, पश्चिमेस : सुपा-मोरगाव रस्ता, उत्तरेसः श्री. चरण शरद खैरे यांनी खरेदी घेतलेले क्षेत्र ही मिळकत श्री. प्रकाश गुलाब बोरकर, रा. बोरकरवाडी, पो. सुपा, ता. बारामती, जि. पुणे यांचे स्वकष्टार्जीत खरेदी मालकी व ताबे वहिवाटीची असून सदर मिळकत त्यांनी आमचे अशिलांना कायमखुष खरेदी देण्याचे ठरविलेले आहे. सदरील विद्यमान मालकांनी वर नमूद केलेली मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहीत असल्याचा भरवसा आमचे अशिलांना दिला आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणाचाही गहाण, दान, लिज, लिन, विसारपावती, साठेखत, दावा, विकसन करार, पोटगी, कुळहक्क, कुलमुखत्यारपत्र, ताबा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्र, हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांचे आत खालील पत्त्यावर मुळ कागदपत्रांनिशी समक्ष येऊन आमची खात्री पटवून तशी पोहोच घ्यावी. सद-रील म्दतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदरील मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहीत आहे, असे समजून व सदरील मिळकतीमध्ये कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही. आणि असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.

सासवड, दिनांक 0४/0८/२०२०. भरत सोपान बोरकर, ॲडव्होकेट. सी-१३, सहारा गोल्ड, तारादत्त पूर्व सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०१ मो. ९८८१९७१७९७.

जाहीर नोटीस

(पा.क्र. २००८०४९६३८.

तमाम लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्ठात नमूद केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक १. श्री. बबन गणपत शेंडकर व २. श्री. दत्तात्रय बबन शेंडकर यांचे स्वकष्टार्जीत खरेदी मालकी हक्काची व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची असून विद्यमान मालकांनी सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदी देण्यासंबंधीची बोलणी चालू आहेत. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहीत असलेचा भरवसा व खात्री त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तथापि सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, दान, बक्षिस, लीज, लीन, पोटगी, अन्न-वस्न, निवारा, विसार, साठेखत, करार-मदार, कुलमुखत्यार, भाऊबंदकी, कोर्ट जप्ती, ताबा तोंडी, करार-मदार, अगर तत्सम प्रकारचा बोजा असल्यास संबंधितांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेपासून २१ दिवसांचे आत सर्व त्या मुळ कागदपत्रांनिशी आमची खात्री करून द्यावी. अन्यथा सदर मिळकत निर्वेध, निजोखमी आहे, असे समजून व ज्या कृणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपर्वक सोडन दिलेला आहे, असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करतील. म्दतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन :- गाव मौजे कोंढवा बुद्रक येथील जुना सर्व्हे नं. ९५ यांसी निवन सर्व्हें नं. ५९, हिस्सा नं. २/६, यांसी एकूण क्षेत्र 00 हे. ५ आर यांसी चतुः सीमा खालीलप्रमाणे :- पूर्वेस : श्री. पुसाळकर यांची बंगला मिळकत, दक्षिणेस : श्री. शामराव गायकवाड यांची मिळकत. पश्चिमेस : श्री. धोका यांची इमारत, उत्तरेस : रस्ता.

पुणे, दिनांक 0४/0८/२०२. दिनेश अशोक ओतारी, ॲडव्होकेट ॲण्ड नोटरी (भारत सरकार)

समर्थ निवास, जेधे वजन काट्याजवळ. गोकुळनगर चौक, कात्रज-कोंढवा रोड, पुणे ४८ **मो. ९८२२७५७५२८.** (पा. क्र. २००८०२८३२६)

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, त्कडी पुणे पोट तुकडी, ता. हवेली, मा. दुय्यम निबंधक साहेब हवेली पुणे यांच्या अधिकार क्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिकेतील गाव मौजे पेठ सदाशिव पेठ येथील सिटी सर्व्हें नं. २०१० यांसी एक; ण क्षेत्र ३९० चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या ब्रम्हा चेंबर्स या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंट क्र. ३०५ बी पुणे मनपा प्लॅन प्रमाणे ऑफिस क्र. १३ यांसी क्षेत्र ४०० चौ. फ; ट म्हणजेच ३७.१७ चौ. मी. बिल्ट-अप ही ऑफिस मिळकत या मिळकतीचे विद्यमान मालक श्री.प्रसाद वसंत रसाळ, रा. बी-२०३ पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नं.२, पुणे-४११००९ यांनी सदर मिळकत निर्वेधफ निजोखमी व बोजारहीत असलेची खात्री व भरवसा देऊन सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदीने विकत देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. तरी सदर मिळकतीवर बँक ऑफ बडोदाचे कर्जाशिवाय इतर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध, गहाण, दान, लीन, लीज, चोळी बांगडी, बोजा, विसार वा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतर होईल असा हक व अधिकार हितसंबंध असेल तर संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आम्हास लेखी कळवावे व कागदपत्रांनिशी खात्री पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार करतील त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

पुणे, दि. ४/०८/२०२० डी. एम. वाल्हेकर, ॲडव्होकेट सर्व्हे नं. १९, कुमार ट्रेड सेंटर, जनसेवा बँक बिल्डिंग, शंकर महाराज मठाशेजारी, पुणे-सातारा रोड,

धनकवडी, पुणे-४११०४३ फोन नं.०२०२४३७०५६५/

(पा.क्र. २००८०२८३२८)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Vilas Dattatraya Nadkarni and

Mrs. Harshada Vilas Nadkarni having address at: Treasure Park, Santnagar, Parvati, Pune are the owners of all that consisting of Flat bearing No. 97 (old Flat No. 13) admeasuring 550 sq. ft, on the Fifth Floor, in Building No. 1 in Sant Tulsidas Co-operative Housing Society Limited, constructed on land bearing House No. 826-B, Dastur Meher Road, situated at Pune Cantonment Board District Pune. The said Flat was purchased by Mrs. Sumati Dattatraya Nadkarni from Atur India Pvt Ltd. Mr. Vilas Dattatraya Nadkarni and Mrs. Harshada Vilas Nadkarni states that the original Agreement executed by Atur India Pvt. Ltd. in favour of Mrs. Sumati Dattatraya Nadkarni alongwith its original Registration Receipt and original Index II are lost and misplaced and not in their custody. The said owners are in the process of selling the said flat to my client. The said owners have assured my client that they have clear and marketable title to the said Flat and the same is free from encumbrances. Hence any person having any right / interest in the said Flat, should inform me on address given below within 7 days from the

date of this notice. **SARIKA PAYGUDE**, Advocate Office No. 12,1st Floor, Shree Ram Complex, CTS No. 1126/A, Final Plot No. 500/1, next to Hotel Ambassador. Model Colony Shivajinagar, Pune - 411016

Ph. No. +91-99228-79776 Email: advsarikaDavgude@gmail.com

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की. खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेला निवासी गाळा **श्री कृतांजली को-ऑपरेटीव्ह हौंसिग सोसायटी**चे सभासद म्हणून **सौ. पदमा प्रमोद** प्ंगलिया रा. पुणे यांना वर्ग केलेला असून, तो निर्वेध, निजोखमी व बोजारहीत असल्याचा भरंवसा देऊन, सदर निवासी गाळा उपरोक्त सोसायटीच्या पूर्व परवानगीने आमचे अशिलांस कायमखुष खरेदीने देण्याबाबत वाटाघाटी व बोलणी चालु आहेत. तरी सदर निवासी गाळ्यावर कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांत आमची खालील पत्यावर समक्ष भेट घेऊन, कागदपत्रांसह खात्री करून द्यावी. व तशी लेखी पोहोच घ्यावी. अन्यथा सदर निवासी गाळ्यावर कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध नाहीत व असल्यास त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत, असे समजून आमचे अशिल पूढील व्यवहार करतील. तदनंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही. कपया याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट :- पुणे महानगरपालिका हद्दीतील **मौजे एरंडवणा** येथील फायनल प्लॉट नं. ६५/२० चा सि.स.नं. ४३/२० या मिळकतीवर उभ्या असलेल्या **श्री कृतांजली** को-ऑपरेटीव्ह हौंसिंग सोसायटी या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील निवासी गाळा क्र. ११ यांसी क्षेत्र १८६.२६ चौ.मी. (२००५ चौ.फुट) कारपेट बाल्कनी, व टेरेस हक्कासह व तळ मजल्यावरील कार पार्किंगच्या सुविधेसह तसेच इतर सामाईक सुखस्विधांसह. काही एक राखून न ठेवता.

पुणे, दिनांक ०५/०८/२०२०.

चेतन गांधी, अंडव्होकेट.

७/अ, वृंदावन बंगला, अत्रेय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, गोखलेनगर रोड, ऑफ सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६ मो.नं. ९८२२२८१५७७. email : chetan.b.gandhi@gmail.com

जाहीर नोटीस

तमाम लोकांस जाहीर नोटीसीने कळवण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत अनुक्रमे **(१) श्री.दत्तात्रय एस. समृद्र व (२) सौ. सृषमा डी. समृद्र** रा. एच.१४/८४५ वसंत विहार सोसायटी, गोखलेनगर, पुणे-४११०१६ यांचे करारनाम्याधारे खरेदी मालकीची आहे. सदरची मिळकत आमच्या अशिलांस कायमखुष खरेदी देण्याचे मान्य व कबुल केले आहे व तशीच बोलणी चालू आहे. सदर विद्यमान मालकांनी सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याचा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. तरी सदर मिळकतीशी अन्य कोणाचेही कुठल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, ताबा, बोझा, गहाण, दान, लीज,लीन व करारमदार इत्यादी हक असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्य आत आमच्या पत्यावर येऊन सर्व अस्सल मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकतीवर इतर कोणाचेही कुठल्याही प्रकारचे हक, हितसंबंध नाहीत व असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोड्न दिले आहेत असे आमचे अशिल समजतील व खरेदीचा पूढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाच्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

परिशिष्ट- मिळकतीचे वर्णन- तुकडी पुणे, पोट तुकडी ता. मुळशी, मे. द्य्यम निबंधक, मुळशी १ व २ यांचे हद्दीतील व जिल्हा परिषद पुणे, ता. पंचायत समिती मुळशी यांचे कार्यक्षेत्रातील तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गाव मौजे लवळे येथील गट नं. ११६१ च्या मंजूर लेआऊटमधील (१) प्लॉट नं.ए-१३, यांसी क्षेत्र २८४.२८ चौ.मी. म्हणजेच ३०६० चौ. फुट पूर्वेस- प्लॉट नं. ए-१४ व १५, दक्षिणेस-अंतर्गत रस्ता, पश्चिमेस- प्लॉट नं. ए-१२, उत्तरेस- प्लॉट नं. ए-२५ व २६ व (२) प्लॉट नं.ए-१४, यांसी क्षेत्र ३६०.३६ चौ.मी. म्हणजेच ३८७९ चौ. फुट पूर्वेस- प्लॉट नं.ए-१५, दक्षिणेस- अंतर्गत रस्ता, पश्चिमेस- प्लॉट नं. ए-१३, उत्तरेस- प्लॉट नं. ए-२४ व २५. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दि. ०४/०८/२०२०.

रणजित गवारे, ॲडव्होकेट. पत्ता- ऑफिस नं.0६, पहिला मजला, अमित कोर्ट, शिक्षण मंडळाजवळ, शिवाजीनगर, पणे४११००५ मोबा. ९६३७७५७२३७. (पा.क्र. २००८०२८३२२)

Quick Heal Security Simplified

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

CIN - L72200MH1995PLC091408 Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 7th Floor, Viman Nagar, Pune 411014, Maharashtra, India; Phone: +91 20 66813232, Website: www.quickheal.co.in; Email: cs@quickheal.co.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 10, 2020 through Video Conferencing pursuant to MCA notification F No. 1/32/2013-CL-V-Part dated March 19, 2020 to inter alia consider and approve the Standalone and Consolidated un-audited financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

The outcome of the above meeting will be available on the website of the Company www.quickheal.co.in and also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Pursuant to the Company code to regulate, monitor and report trading by Directors, Promoters, Designated Persons of the Company, the Trading Window Close Period has commenced from July 01, 2020 and will end 48 hours after the financial results are made public on August 10, 2020.

Pune, August 05, 2020

For Quick Heal Technologies Limited Kailash Katkar

Managing Director & CEO (DIN: 00397191)

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. किशोर गुलाबराव साळुंके रा. मांजरी खुर्द, ता. हवेली, जि. पुणे ४१२३०७ यांची आमच्या अशिलांशी खालील वर्णन केलेल्या मिळकतीच्या व्यवहाराबाबत बोलणी चालू असून तशी विसारापोटी रक्कम सुद्धा स्वीकारलेली आहे.

सबब सदरची मिळकत कोणासही गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, खरेदी, विल, करार-मदार, या स्वरूपात दिलेली नाही. सबब सदरची मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याबाबतचा भरवसा सदर विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिला आहे. सदर मिळकती संदर्भात कोणाचा काहीही हितसंबंध असल्यास त्यांनी खऱ्या कागदपत्रांनिशी २१ दिवसांचे आत आमचे अशिलांची खात्री पटवृन द्यावी. तसे न केल्यास आमचे अशिल सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी असे समजून सदरचा व्यवहार पर्ण करतील याची आपण नोंद घ्यावी

परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन :- तुकडी पुणे, पोट तुकडी, ता. हवेली, मा. सब रजिस्ट्रार साहेब, हवेली क्र. १ ते २७ यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती हवेली, यांचे हद्दीतील गाव मौजे मांजरी खुर्द, येथील गट नं. ७९४ यांसी क्षेत्र 00 हे. ६० आर अधिक पोटखराबा क्षेत्र 00 हे. १९ आर असे एकूण क्षेत्र 00 हे. ७९ आर यांसी आकार 00 रु. ३१ पैसे पैकी लिहून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 00 हे. २६.५० आर यांसी आकार 00 रु. १४ पैसे पैकी लिहून देणार हे लिहून घेणार यांना देत असलेले क्षेत्र दक्षिणोत्तर ४० चौ.फुट व पूर्व -पश्चिम १३४.५ चौ.फुट म्हणजेच ५०० चौ.मी. म्हणजेच 00 हे. 0५ आर मिळकत. यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे :-

पूर्वेस : वाघजाई वस्ती- माणिकनगर रस्ता, दक्षिणेस : श्री. किशोर गुलाबराव साळुंके यांची याच गटातील उर्वरित मिळकत, पश्चिमेस : श्री. किशोर गुलाबराव साळुंके यांची याच गटातील उर्वरित मिळकत, उत्तरेसः श्री. दिलीप भिमराव व्यवहारे यांची मिळकत. पुणे, दिनांक ०४/०८/२०२०. रुपाली कैलास आंबेकर, ॲडव्होकेट.

ऑफिस : शॉप नं. एफ-१०७, तळ मजला, मेगा सेंटर, हडपसर, ४११०१३ मो. ९६०४०४८५८३

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टांत नमूद केलेली सदनिका मिळकत ही **श्री. राह्ल मारुती पवार व सौ. रेखा राह्ल पवार, दोघेही रा. वडगाव बु।।, पुणे-४१** यांच्या मालकी हक्काची व ताबे वहिवाटीची असून् सदरची मिळकत ही त्यांनी आमचे अशिलांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सबब सदरची मिळकत ही कोणाकडेही गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, पोटगी कुळखंड, अन्नवस्त्र, लेखी अथवा तोंडी करार, मदार इत्यादी अथवा अन्य स्वरूपात तबदील असल्यास अथवा आमचे अशिलांबरोबर व्यवहार करण्याकरिता कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार अगर हरकत असल्यास, संबंधितांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झालेपासून **०८ (आठ)** दिवसांचे आत आमचे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रांनिशी / पुराव्यांनिशी आमची खात्री पटवून द्यावी, असे न केल्यास संबंधितांनी त्यांचे हक्क अथवा अधिकार जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत तसेच सदरची मिळकत ही पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याचे समजून आमचे अशील वर नमूद केलेल्या विद्यमान मालकांबरोबर पुढील व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार अगर हरकत विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट- तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका हवेली, मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली नंबर १६, पुणे तसेच पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील **गाव मौजे वडगांव बु।।** येथील मिळकत यांसी **सर्व्हे नंबर १२/१/१** यांसी क्षेत्र १९९४ चौ. फूट या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या ''निंबजनगर इमारत क्र. ए-७'' सध्याचे **''रिव्हर व्ह्यु रेसिडेन्सी इमारत क्र. ए-७ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित ''** या इमारतीच्या **पहिल्या** मजल्यावरील सदनिका क्र. ०८, यांसी क्षेत्र ७५० चौ.फूट म्हणजेच ६९.७० चौ. मीटर्स ही सदनिका मिळकत. पुणे, दि. ०४/०८/२०२०

अरुण सी. लंबुगोळ, ॲडव्होकेट

ऑफिस- ऑफिस नं.१, स्टील्ट फ्लोअर, ''शांताई अपार्टमेंट' ३२५/१ओ, शनिवार पेठ,

पुणे-४११०३० फोन- ०२०-२४४६२३२३ ई-मेल:advarunl@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Prashant Ramanlal Chordia, Add. B – G/4, Konark Estate, Bund Garden Road, Opp. to Poona Club Pune 411001, is an owner of the Schedule property and are negotiating with my client for sale of the Schedule property. My client has requested me to investigate the title of the owner to the property and to issue Title Certificate of the property more particularly described in the Schedule hereunder. The Owner has further assured to my client that the said Property is free from all encumbrances and / or defects in title. Any person/s having any claim by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement exchange, possession inheritance, succession, attachment or otherwise howsoever in respect of the same are required to intimate the same in writing to the undersigned together with documentary proof thereof within 10 (Ten) days of publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been waived and / or abandoned and I will certify the title of the owner's and will issue Title Certificate.

SCHEDULE

All that piece and parcel of land or ground admeasuring 00 H. 40 R. being a portion out of the land bearing Gat No 1281 (Old Gat No. 2267), situate, lying and being at Village - Wagholi within the Registration Sub-District of Taluka: Haveli - 1 to 27, District: Pune and within the limits of the Gram Panchayat Wagholi and the same is

bounded as under, that is to say On or towards the East - By common Road. On or towards the **South** - By Plot No. 68. On or towards the West - By plot No. 62. On or towards the **North** - By Plot No. 65 and 66. This notice dated 04" day of August 2020.

Adv. Anil T. Tambe

Add.: Office No. 3, Shree Towers, First Floor S. No. 156/2, Pune - Solapur Road, Hadapsar Pune - 411028. Phone No. 020 - 26871210. (Please refer P. Notice No. 29/2020 for correspondence)

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या मिळकतीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील तथापि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या नियोजन नियंत्रणाखाली समाविष्ट करणेत आलेल्या मौजे- पिंपळे निलख येथील सर्व्हें नं.२५/३/१अ/१/८(पैकी), २५/३/१ब/१/४(पैकी),२५/३/१क/१/७ (पैकी) व २५/३/१ड/१/७ (पैकी), सिटी सर्व्हे नं. १०७१ (पैकी), ता. हवेली, जि. पुणे मधील जागेचे वहिवाटीची मोजणी न.भू.अ. पिं.चिं.अ.ता.मो.र.नं. ५२४५/२०२० दिनांक ३/२/२०२०, अर्जदार-श्री. जयंत बाबुराव पिंगळे व इतर यांनी मनपाकडे बांधकाम प्रस्ताव मंज्रीकामी सादर केलेली आहे. सदरील मोजणी निर्वेध व निजोखमी/तसेच खरी असल्याचा भरवसा सदर मिळकतीचे हितसंबधित यांनी पिंपरी चिंचवड

उपरोक्त मिळकतीवर वरील जमीन मालकाशिवाय अन्य कोणाचाही मोजणी संदर्भात अन्न, वस्त्र, गहाण, दान, बक्षीस, खरेदी, पोटगी, लीज, लीन, चार्ज, इजमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध तसेच मोजणीविषयक हरकत/ आक्षेप असल्यास संबधितांने प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत मा. कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनिधकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, दसरा मजला, मुंबई-पुणे महामार्गलगत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन मूळ कागदपत्रासह आपली हरकत लेखी स्वरूपात द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास वरील मिळकतीवर कोणाचाही, कसलाही हक्क, या हितसंबंध, मोजणी बाबत आक्षेप नाही असे समजून किंवा असल्यास संबंधिताने तो जाणून बजन सोडन दिला आहे. असे समजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे संबंधित जागेचे अर्जदार यांना सदर ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात येईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार

परिशिष्ट- मिळकतीचे वर्णन- तुकडी पुणे, पोटतुकडी हवेली येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे-पिंपळे निलख येथील सर्व्हे नं.२५/३/१अ/१/८(पैकी) २५/३/१ब/१/४ (पैकी), २५/३/१क/१/७ (पैकी) व २५/३/१ड/१/७ (पैकी), सिटी सर्व्हें नं. १०७१(पैकी), श्री. जयंत बाबुराव पिंगळे व इतर यांच्या मालकीच्या मिळकतीतील जागेचे वहिवाटीची मोजणी न.भू.अ.पिं.चिं. अ.ता.मो.र.नं. ५२४५/२०२०, दिनांक ३/२/२०२० पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या/ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेतील तथापी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या नियोजन नियंत्रणाखाली समाविष्ट करणेत आलेल्या भागातील मोजणी त्यास चतु:सीमा खालील प्रमाणे मौजे-पिंपळे निलख येथील सर्व्हे नं.२५/३/१अ/१/८ (पैकी) २५/३/१ब/१/४(पैकी), २५/३/१क/१/७ (पैकी) व २५/३/१ड/१/७(पैकी), सिटी सर्व्हे नं. १०७१ (पैकी), चतु:सीमा पूर्व- सिटी सर्व्हे नं.१०७२ (पैकी) व १०७३ (पैकी), पश्चिम- २४ मीटर हंदीचा रस्ता, उत्तर- सिटी सर्व्हें नं.१०७० (पैकी), दक्षिण- सिटी सर्व्हें नं. १०७३ (पैकी) दि. 0४/0८/२०२०

अनिल आप्पा नांदगुडे, ॲडव्होकेट फ्लॅट नंबर ए-४०२, श्रीराम रेसिडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, पुणे-२७ मोबा. ९९२२०५५७७२

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटिसाद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे क्रिस्टलाईन कन्स्ट्रक्शन्स एलएलपी हेच विद्यमान मालक असून त्यांनी त्यांच्या पुर्वाश्रमीचे मालक कुमार केरींग प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर यांचेकडून खरेदी करून

खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीवरील विद्यमान मालकांचे मालकी व पणनयोग्य हक्क व अधिकार तपासण्याचे व ते निर्वेध, निजोखमी व बोजारहीत असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत मला सुचित केलेले आहे.

तरी कोणाचाही खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीवर काहीही हक्क हितसंबंध जसे गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, पोटगी, अन्नवस्त्र, निवारा, वारसा, करारमदार, इत्यादी असल्यास अशा इसमांनी आपला हक्क हितसंबंध प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध झाले दिवसापासून १४ दिवसांत आमचे खालील पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावेत, तसेच सुचित करून देखीलही सदरच्या मुदतीत कोणीही कोणत्याही प्रकारची हरकत न घेतल्यास असे सर्व हक्क हितसंबंध जाणीवपूर्वक सोड्न दिले आहेत असे समजण्यात येईल आणि तदनंतर माझेकडून सदर मिळकतीबाबत योग्य तें पणनक्षम प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, जिल्हा पुणे, तसेच गांव मौजे उंड्री, येथील सर्व्हे क्रमांक 92/9/8, 92/92/3, 92/9/2, 92/9/3, 92/2, 92/33, 92/34, **१२/४, १२/५अ/१, १२/५ब, १२/६/१, १२/७, १२/८, १२/१२/१,** १३/१/२/१ यांवरील मंजूर लेआऊटमधील असलेले सब डिव्हाईडेड ॲमेनीटी स्पेस ज्यांस प्लॉट क्रमांक बी असा दिलेला असून यासी क्षेत्र ३ १००.८० चौरस मीटर तसेच मान्य असे १ एफएसआय (३१००.८०) चौरस मीटर आणि पेंड एफएसआय ०.२ (६२०.१६) असे एकत्रितरित्या वापरायचे क्षेत्र ३७२०.९६ चौरस मीटर जे व्यावसायिक इमारत म्हणून मंजूर केलेले असून ज्यामध्ये लोवर ग्राऊंड + अप्पर ग्राऊंड + त्यावरील ६ अप्पर फ्लोअर अशी ही संपूर्ण मिळकत यांसी चतुःसीमा :-उत्तरेस :- रोड

दक्षिणेस :- स्कूल बिल्डींग पूर्वेस :- पाल्मस्प्रिंग टॉवर पश्चिमेस :- सर्व्हें क्रमांक ८(पार्ट)

जी-११, अशोका पॅव्हिलियन, तळ मजला, डॉ. आंबेडकर रोड, पुणे ४११ ००१. फोन : २६११४५६७/८, २६०५०९९०

येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे तारीख ३ ऑगस्ट, २०२०.

ॲडव्होकेट

जाहीर नोटीस

तमाम लोकांस सदर जाहीर नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन करण्यात आलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक (१) श्री. चंद्रकांत वल्लभभाई गोगरी (२) श्री. राजेंद्र वल्लभभाई गोगरी आणि (३) श्री. प्रकाश मोरेश्वर पाटील, यांचे प्रत्यक्ष ताबे कब्जे वहिवाटीस मालकी हक्काने आहे. सबब सदर मिळकत ही सदर वर नमूद मालक यांनी आमचे अशिल श्रीमती रूपम रोहीत सिंह यांना कायमखुष खरेदीखताने हस्तांतरीत व तबदील करण्याचे निश्चित केले आहे. सबब खालील परिशिष्टात वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीवर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, मालकी, गहाण, दान, लिज, लीन, वारसाहक्क असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासू-१० दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रांनिशी खालील पत्त्यावर संपर्क करून त्यांच्या मालकी हक्क व अधिकारांबाबर खात्री पटवून द्यावी. सदर मुदतीत तसे न केल्यास खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकती वरील हक्क व अधिकार जाणीपूर्वक सोडून दिल्याचे व ह्या नोटीसीद्वारे ते संपुष्टात आल्याचे समजून आमचे अशिल सदर व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कोणतीही तक्रार लक्षात घेतली जाणार नाही. सबब सदरची जाहीर नोटीस. परिशिष्ट- तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मुळशी मे. सह दुय्यम निबंधक साो. मुळशी यांचे कार्यक्षेत्रातील तसेच जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मुळशी यांचे अधिकार कक्षेतील जमीन गाव मौजे मारुंजी येथील स.नं ३७ हिस्सा नं.१ यांसी एकुण क्षेत्र ०० हे.८५ यापैकी क्षेत्र ००हे.२.५ आर म्हणजेच २५०० चौरस फुट म्हणजेच २३२.३४ चौरस मीटर आणि खासगी नकाशामधील प्लॉट नं. २९ अशी मिळकत यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे पूर्वेस- खासगी नकाशाप्रमाणे प्लॉट क्र. २८ ची मिळकत, दक्षिणेस- अंतर्गत १५ फुट सामाईक रस्ता, पश्चिमेस-खासगी नकाशाप्रमाणे प्लॉट क्र. ३० ची मिळकत, उत्तरेस- याच स.नं. ३७ पैकी उर्वरित मिळकत.

शैलेश प्रभाकर शिंदे, ॲडव्होकेट. पत्ता- ऑफिस नं.१, पहिला मजला, कस्पटे बिल्डिंग, सर्वे नं. ६३, श्री डिपार्टमेंटल स्टोअरसमोर, निर्मल कॉलनी काळेवाडी, मेन रोड, रहाटणी, पुणे-४११०१७ मोबा. ८३८००७६३६१.

PUBLIC NOTICE

Take notice that the property described in the SCHEDULE is owned by - one

Dinkar Narayan Barate, Mrs. Vatsalbai Dinkar Barate, Sambhajirao Dinkar Barate. Balasaheb alias Janardan Dinkar Barate, Ashok Dinkar Barate, Baburao Magan Sane, Dnyanoba Narayan Barate, Vatsalabai Dnyanoba Barate, Vilasrao Dnyanoba Barate, Vitthal Dnyanoba Barate, Dilip Dnyanoba Barate, Sukhadeo Chandrakant Zende, Baban Pandurang Ghule and Mrs.Shantabai Pandurang Ghule, who granted its development rights to one M/s Span Builders and M/s Span Builder with consent of the aforesaid Landowners assigned its development rights of the same unto M/s.AYG REALTY PRIVATE LIMITED (Formerly known as CHOUDHARY AND CHOUDHARY (INDIA) LTD.) having their registered office at 1, Rajkamal Building, CST Road, Kalina, Mumbai 400098. Now, said M/s. AYG Realty Private Limited negotiating with my client for entering Joint development of the same by assuring that the same is marketable free from encumbrances, and is entitled to enter into Joint development with my client. Any person having any interest, claim by way of sale, mortgage, charge, lease, lien, gift, possession or otherwise, in respect of the said Property or any part thereof, should satisfy the undersigned together with the document any proof thereof within a period of 15 days from the publication of this notice, In failing which, my client shall complete the transaction presuming that the same is marketable, and free from encumbrances and claims, and even if any such claims exist, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived and/ or abandoned. Thereafter no claim of any nature would be entertained.

All that portion, admeasuring 1160.35 sq.mt. along with rights to construct Building/ Ning "A" consisting of commercial units thereon, having total built-up area 1188.00 sq.mt. out of the sanctioned layout of the land bearing Survey Nos.6/5/1/1, 6/5/1/2, 6/5/2/1 6/5/2/2 and 6/5/2/3, totally admeasuring an area of 74 Are situate at Village Hingane Budruk (Karvenagar), within the limits of the Pune Municipal Corporation and bounded by - East: By S. No 6/1, South: By S. No 6/1, West: 20-meter-wide D P Road, North: By S. No 6/4, together with rights to use and utilize balance FSI and TDR potential of the entire above referred sanctioned layout admeasuring 7400.00 sq.mts

SUNIL V. ZUNJARRAO, Advocate. 11 87/37 Shree Ameya Apts., Kanetkar Path, Off Ghole Road, Shivajinagar, Pune: 411005

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Rekha Bhanupratap Barge, R/ at - 3/D, Adishakti Co-op. Hsg. Society, S. No. 33(P), Dhankawadi, Pune, is the Owner of the tenement more particularly described in the Schedule hereunder and is decided to sell it to my client.

from all encumbrances and / or defects in title. Any person/s having any claims by way of sale, mortgage, lease,

She has further assured my client that the said tenement is free

lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect of the same are required to intimate the same in writing to the undersigned together with proof thereof within 14 (fourteen) days of publication of this notice failing which all such claims, if any, shall be deemed to have been waived and / or abandoned. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT PIECE AND PARCEL OF the plot of land bearing no.

D/3, out of S.No. 33, Hissa No. 2/2 and 1/4, area adm. 3000 sq.fts. in twin system, allotted by the society namely Shree Adishakti Coop Hsg. Society Ltd. alongwith the constructed tenement consisting of ground and first floor, totally admeasuring at about 1400 sq.fts. thereon, within the limits of village Dhankawadi, Tal. Haveli, Dist. Pune, within limits of Grampanchayat Dhankawadi, Haveli, Pune and bearing Grampanchayat House No. 858 (Old Prop. No. 3512/3) which is bounded as under :

On or towards East: Mr. Karulkar's Plot. On or towards South: Rajmudra Society, On or towards West: Rajmudra Society,

Pune: 411043. Phone: 7875353535.

On or towards North: Society's Open Space. This notice dated this 30th day of July 2020.

NILIMA VAIBHAW KAMTHE, Advocate. S. No. 29, Office No. 9, Near haveli 9, Chaitnyanagar, Dhankawadi,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, 1) MR. JIBRAAN ABDUL PATEL and 2) MRS. REENA SALEEM SHORATIA, both R/at: 903/A4, Bramha Emrald County, NIBM Road, Pune - 411 040 are the owners of flat more particularly described in the schedule written hereunder. The said owners have agreed to sale and received token amount in respect of schedule property free from all encumbrances and they have assured my client that, their title to the same is free, clear and marketable and there are no any type of encumbrances in respect thereof.

In the circumstances, I am issuing this Public Notice. All person/s naving any claim, right, title and interest by way of sale, mortgage lease, lien, gift, easement, exchange, possession inheritance succession, attachment or otherwise howsoever in respect of the same are required to intimate the same in writing to the undersigned togethe with documentary proof in support of such claim / objection thereo within 7 days from the date of publication of this notice. In case no writing / objection is received by me within stipulated time period, it shall be presumed that there is no such claim and the same, if any, shall be considered to be waived / abandoned and my client shall complete the transaction thereafter

All that piece and parcel of Flat No. 1003, in Building No. "C" on Tenth Floor with an area admeasuring Carpet 103.16 Sq. Mtrs. Balcony 17.07 Sq. Mtrs., Open Terrace 15.18 Sq. Mtrs. along with One Covered Car Parking in the building and society known as, "KOOL HOMES SIGNATURE", situated at S. No. 47, Hissa No. 1B, 1B, 2B/2 2B/3, 2A/3/2 (i.e. 21/4B/3/2), 2A/3/1, 2A/3/3, 2A/3/4, 2A/1/1, 2A/1/4 2A/1/5, 2A/1/6, 2A/1/3/1/1, 2A/1/3/2/1, 2A/1/3/2/2, 2A/2B (i.e. 21/4B/2B), 2A/2A, 2A/1/3/1/1 of revenue village Undri, Tal. Haveli, Dist Pune, and within the limits of Pune Municipal Corporation Pune & Sub-Registrar Haveli No. 1 to 28, Pune together with all rights of membership of society and country club in the shares of the said

This notice dated 04th day of August, 2020.

Parmeshwar M. Waghmare (Patil), Advocate Add.: Office No. 4, M. P. B. Chambars, First Floor, S. No. 156/10 Pune - Solapur Road, Hadapsar, Pune - 411028. Phone No. 9922109957

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, मौजे वाघोली येथील खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या चार मिळकती आमचे अशील ग्रीनमार्क प्रॉपर्टीज या भागीदारी संस्थेच्या मालकीच्या आहेत. सदर मिळकती त्यांनी ड्रिम्स कन्स्ट्रक्शन (पूणे) प्रा. लि.कंपनीतर्फे त्यांचे डायरेक्टर रमेश जी. मेहता यांच्याबरोबर दि. ०६/०९/२०११ रोजीच्या नोंदणीकृत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट व कुलम्खत्यारपत्रान्वये एकत्रित डेव्हलप करण्याचे ठरवले होते सदर दस्त हवेली नं.२ला अनु. नं. ८४३४ व ८४३५ अन्वये नोंदवले होते. सदर चारही मिळकतींपैकी गट नं. ८९४ व ८९८ या दोन मिळकतींवर ड्रिम्स कन्स्ट्रक्शन (पुणे) प्रा.लि. यांनी कलेक्टर पुणे यांच्याकडून बांधकामाचा नकाशा क्र.८९४ व ९८९, एसएसपी/ ४६२९ दि. ०३/०८/२०१३ रोजी इमारत क्र. ए. बी, सी आणि डी या इमारतींकरिता मंजूर करून घेतला होता. सदरचा नकाशा त्यांनी वेळोवेळी रिव्हाइज करून घेतलेला आहे. सदर मंजूर नकाशानुसार त्यांनी गट नं. ८९४ व ८९८ वर फक्त इमारत क्र. ए व बी या (मंजूर नकाशानुसार १३ स्लॅब १२ मजले) एकूण १९४ फ्लॅटस्चे बांधकाम केलेले आहे. त्यापैकी फक्त ३३ फ्लॅटस् विकण्याचे बाकी आहेत.

ड्रिम्स कन्ट्रक्शन (पुणे)प्रा.लि. हे सदर मिळकतींवर वरील कराराप्रमाणे ठरलेल्या वेळेत डेव्हलपमेंट करू न शकल्यामुळे ग्रीनमार्क प्रॉपर्टीज यांनी वरील सर्व दस्त दि.२८/११/२0१९ रोजीच्या रद्दबातल दस्ताने (कॅन्सलेशन डीडने) रद्द केलेले असून सदर कॅन्सलेशन डीड हवेली नं.२ ला अन्. नं. १०४९९/२०१९ अन्वये नोंदिवले गेलेले आहे. ड्रिम्स कन्स्ट्रक्शन (पुणे) प्रा. लि. यांनी आमच्या अशिलास अशी खात्री व भरवसा दिला आहे की, त्यांनी वरील दि. ०६/०९/२०११ रोजीच्या जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट व कुलमुखत्यारपत्रावरून इमारत क्र. ए व बी मधील १९४ सदनिकांशिवाय इतर कोणत्याही भागाबाबत कोणाबरोबर कोणत्याही प्रकारचा लेखी. तोंडी व्यवहार केलेला नाही.

सबब तमाम लोकांना कळविण्यात येते की, मौजे वाघोली येथील खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतींशी आता ड्रिम्स कन्स्ट्रक्शन (पुणे) प्रा. लि. यांचा कोणताही हक्क, ताबा, अथवा अधिकार राहिलेला नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी, म्हणून ही जाहीर समज आमच्या अशिलांतर्फे जाहीर करण्यात आली आहे. सबब वरील मिळकतीबाबत डिम्स कन्स्टक्शन(पणे) प्रा. लि. यांच्याबरोबर यापढे कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये त्यास आमचे अशील जबाबदार राहणार नाही.

परिशिष्ट- मिळकतीचे वर्णन- पुणे पोटतुकडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या हद्दीतील तसेच जिल्हा परिषद वाघोली व ग्रामपंचायत वाघोली यांच्या हद्दीतील मौजे वाघोली येथील मिळकती- (१) गट नं.८९४ (जुना गट नं. ८९५) यांसी क्षेत्र ०१ हे.७९ आर (पोटखराबासहीत) यांसी आकार ०९ रु.२६ पैसे

(२)गट नं.८९८ (जुना गट नं. ८९९) यांसी एकूण क्षेत्र ०० हे.८५ आर (पोटखराबासहीत) यांसी आकार 0३ रु. २७ पैसे पैकी क्षेत्र 00हे.२१.२५ आर (३)गट नं.८८५ (ज्ना गट नं. ८८६) यांसी एकूण ०३ हे. १७ आर (पोटखराबासहीत)

यांसी आकार ११ रु.३७ पैसे पैकी क्षेत्र ०१ हे. ७५.१९ आर (वरील मिळकर्तींपैकी गट नं.८९४ व ८९८ या मिळकर्तींवर ड्रिम्स कन्स्ट्रक्शन (प्णे) प्रा. लि. यांनी मंजूर नकाशानुसार बांधलेल्या इमारत क्र. ए व बी (मंजूर नकाशानुसार १३ स्लॅब १२ मजले) मधील एकुण १९४ फ्लॅटस चे बांधकाम सोडून) वरील संपूर्ण

मिळकती त्यातील जल, तरु, तृण, काष्ठ, पाषाण, निधीनिक्षेपादी, प्लिंथ इत्यादी सर्व वस्त्सिहत व त्यातील जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या विहवाटीच्या हक्कासिहत. एस. पी. ललवाणी. ॲडव्होकेट चंदन एम. पारवानी

ऑफिसचा पत्ता- नवमहाराष्ट्र हाऊस. ४३. शनिवार पेठ. शनिवारवाड्यासमोर. पणे-४११०३० फोन नं. २४४५०३७२ (पा. क्र.२००८०२८३१७)

epaper.eprabhat.net